



Corporate Office: 401/402, Kailash Corporate Lounge, Veer Savarkar Marg, Park Site, Vikhroli (West) Mumbai - 400 079.

Phone: 022-25181103 / 25181102 • CIN No.: L17120MH1992PLC068861

Date: 27.05.2023

To, The Bombay Stock Exchange Ltd

Corporate Relationship Dept, 1<sup>st</sup> Floor, New Trading Ring, Rotunda Building, P. J. Towers, Dalal Street, Fort, Mumbai – 400001.

BSE Scrip Code: 521151

Sub: - Submission of Newspaper cutting in connection with publication made by the Company for Audited Financial Results for the guarter and year ended 31.03.2023

Dear Sir,

Please find enclosed paper cutting of newspaper publications made by the Company in widely circulated English and Marathi newspapers dated 27.05.2023towards publication of extract of Financials figures for the quarter and year ended 31.03.2023 in terms of Regulation 30 and 47(1) and (3) of SEBI (LODR) Regulation.

Request you to take the same on records and oblige.

Thanking You, Yours Faithfully For Dhanlaxmi Fabrics Limited

Vinod S. Jhawar (Managing Director) DIN: 00002903 Place: Mumbai

Encl: a/a



DILIGENT MEDIA CORPORATION LIMITED rel, Mumbai 400013 Inaindia.com Tel: 02271055001 Regd. Office: 14th Floor, 'A' Wing, CIN: L22120MH2005PLC151377 Website: Audited Financial Results For the Quarter & Year Ended 31st March, 2023

Quarter Ended Year Ended **PARTICULARS** 31,03,2023 31,12,2022 31.03.2022 31,03,2023 31,03,2022 ontinuing Operations Total Income from operations
Net profit //loss) for the period (before tax)
Net profit //loss) for the period after tax
Net profit //loss) for the period after tax
Total Comprehensive Income for the period [Comprising Profit / (loss) for the period (after tax) and Other Comprehensive Income (after tax))\*

Faults Show Control 13,161.59 7,598.58 408.31 1,273.31 (344.53) 1,705.69 12,762.02 16,070.33 (692.03) 2,394.57 2,391.22 1,177.08 (56,676.60) 7,604.92 1,177.08 1,273.31 1,177.08 1,702.34 1,177.08 Equity Share Capital 1,177.08 (40,599.93) Equity Share Capital Other equity (excluding revaluation reserves)

Earning per share(face value of Rs. 1/- each) (Not Annualised, except year end)

Basic & Diuted (for Continuing Business (Rs)

Basic & Diuted (for Discontinued Business (Rs) 0.35 0.73 1.08 8.11 5.54 (0.59) 2.62 (2.00)Basic & Diluted (for Continuing & Discontinued Business (Rs) 6.45 13.65 2.03 \* it includes profit / losses from discontinued operation (2.351.06) 865.00 2.050,22 6.520.26 3.086.60

includes plunt bases from the detailed format of audited financials results filed by the Company with the Stock Exchanges under Regulation 3 of the SEBI (Listing bigations and Disdosure Requirements) Regulations, 2015 as amended. The full format of the audited financial results is available on the Stock Exchange websites www.bseindia.com and www.nseindia.com) and also on the Company's website www.dnaindia.com.2. These financial statement have been prepared in accordance with India.

ccounting Standards (Ind AS), the provisions of the Companies Act, 2013 (the Act), as applicable and guidelines issued by the Securities and Exchange Board of India (SEBI) For Diligent Media Corporation Limited Shilpi Asthhana Chairperson DIN: 08465502

#### **TAVERNIER RESOURCES LIMITED**

Registered office: Unit 1, Plot No. 42, Deonar Ancillary Industrial Estate, Deonar, Mumbai - 400043. CIN: L51909MH1994PLC193901 Tel.:91-88793 82912

Email: tavernier.resources@gmail.com; investors.trl@gmail.com; info@tavernier.com, Website: http://www.tavernier.com Extract of Statement of Audited Standalone Financial Results for the Quarter and Year Ended 31st March, 2023 (Rs. in lakhs)

For the Quarter Ended

Sr.	Dantianiana	For ti	For the Quarter Ended   For Year Er				
No.	Particulars	<b>31.03.2023</b> Audited	<b>31.12.2022</b> Unaudited	31.03.2022 Audited	<b>31.03.2023</b> Audited	31.03.2022 Audited	
1	Total income from operations (Net)	-	61.37	70.40	337.19	446.85	
2	Net Profit/(Loss) for the period from ordinary activities (before tax, exceptional and/or extraordinary items)	(12.83)	(10.01)	(2.29)	(11.51)	11.24	
3	Net Profit / (Loss) for the period before tax (after exceptional / extraordinary items)		(10.01)	(2.29)	(11.51)	11.24	
4	Net Profit / (Loss) for the period after tax (after exceptional / extraordinary items)	(13.09)	(10.01)	(2.60)	(11.77)	10.93	
5	Total Comprehensive Income for the period (Comprising Profit / (Loss) and Other Comprehensive Income for the period)	(13.09)	(10.01)	(2.60)	(11.77)	10.93	
6	Equity Share Capital	597.90	597.90	597.90	597.90	597.90	
7	Reserves (excluding Revaluation Reserve as shown in the Balance Sheet of previous year)	-	-	-	(46.63)	(34.86)	
8	Basic and Diluted Earnings per equity share (in Rs.) *	(0.22)	(0.17)	(0.04)	(0.20)	0.18	
Eigu	Figures for Overtor ended are not applicated						

1. The above is an extract of the detailed format of Quarterly/Annual Financial Results filed with the Stock Exchange under Regulation 33 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015. The full format of the Quarterly/Annual Financial Results are available at the Company's website www.tavermier.com and the website of Stock Exchange at www.bseindia.com 2. Company had given loan to Mega Township LLP as per the agreement dated 4th August 2015 of Rs. 800 lakhs, on which interest accrued till 31st March 2019 was Rs. 329.94 lakhs. The company has received Original Title document as security from Mega Township LLP. However, Mega Township LLP has not repaid the ICD amount along with interest accrued in spite of repetitive reminder. As per para 5.4.4 of Ind AS 109 Financial Instrument, titled write- off, an entity shall directly reduce the gross carrying amount of a financial asset when the to find a 163 milestal instantial find milestal asset when the entity has no reasonable expectations of recovering a financial asset in its entirety or a portion thereof. Therefore, the management of the company have come to a conclusion and written off interest accrued portion which is Rs.329.94 lakhs on 31st March 2020. The above decision is taken as to give the true and fair view of the state of affairs of the company.

Place: Mumbai Date: 26th May, 2023 On behalf of the Board of Directors For Tavernier Resources Limited Sudhir Naheta Managing Director



BSE Code: 521151

Read, Off; at Bhopar Village, Manpada Road, Dombivli (E), Thane, Maharashtra – 421204 Corp. Off: 401, Kailash Corporate Loungh, Opp Kailiash Business Park, Vikroli (West), - Mumbai - Maharashtra - 400079 Tel No: 0251-2870589| Email Id: info@dfl.net.in | Website: www.dfl.net.in

Extract of Standalone Audited Financial Results for the quarter and year ended 31st March, 2023 (Rs. In Lakhs except EPS)
Year | Corresponding | Corresponding Particulars Quarter

	Ended	Ended	3 Months Ended	Year Ended
	31.03.2023	31.03.2023	31.03.2022	31.03.2022
	Audited	(Audited)	(Audited	(Audited)
Total income from operations & other revenue	1583.95	7886.90	2290.35	6599.26
Net Profit / (Loss) (before tax and/or extraordinary items)	(46.61)	114.20	86.81	26.16
Net Profit / (Loss) for the period before tax (after	(38.71)	95.93	98.96	74.30
Extraordinary items)				
Net Profit/ (Loss) after tax (after extraordinary items)	(26.40)	71.74	76.94	54.06
Total Comprehensive income for the period [comprising profit/(loss)	(26.40)	71.74	76.94	54.06
for the period (after tax) and other comprehensive income (after tax) ]				
Equity Share Capital	858.11	858.11	858.11	858.11
Reserves (excluding Revaluation Reserve as shown in the	0	4474.08	0	4402.35
Balance Sheet of previous year)				
Earnings Per Share (of 10/- each) (for continuing and				
discontinued operations)				
Basic	(0.31)	0.84	0.90	0.63
Diluted:	(0.31)	0.84	0.90	0.63
Note: 1). The above Standalone Audited financial results for the quarter and year ended 31.03.2023 have been reviewed by Auditors,				

Audit Committee in their meeting held on 26th May, 2023 and have been approved by the Board of Directors in their meeting held on 26th May, 2023. 2). The above is an extract of the detailed format of year ended Financial Results filed with the Stock Exchanges under Regulation 33 of the SEBI (Listing and Other Disclosure Requirements) Regulations, 2015. The full format of the quarter and year ended Financial Results are available on the Stock Exchange website, (www.bseindia.com) and on the Company's website (www.dfl.net.in).

Extract of Consolidated Audited Financial Results for the quarter and year ended 31st March, 2023
(Rs. In Lakhs except EPS) Particulars Year Corresponding Correspondin Quarter Ended Ended 3 Months Ended Year Ended 31.03.2023 31.03.2023 31.03.2022 31.03.2022 (Audited (Audited Audited (Audited) Total income from operations & other revenue

Net Profit / (Loss) (before tax and/or extraordinary items)

Net Profit / (Loss) for the period before tax (after Extraordinary items) Net Profit/ (Loss) after tax (after extraordinary items)
Total Comprehensive income for the period [comprising profit/(loss) 36.93 61.29 61.62 (35.75) 36.93 61.29 61.62 for the period (after tax) and other comprehensive income (after tax)] 858.11 4637.17 858.11 4587.49 Reserves (excluding Revaluation Reserve as shown in the

Balance Sheet of previous year)
Earnings Per Share (of 10/- each) (for continuing and (0.42) (0.42) Diluted Note: 1). The above Consolidated Audited financial results for the quarter and year ended 31.03.2023 have been reviewed by Auditors, Audit Committee in their meeting held on 26th May, 2023 and have been approved by the Board of Directors in their meeting held on 26th May, 2023. 2). The above is an extract of the detailed format of year ended Financial Results filed with the Stock Exchanges under Regulation 33 of the SEBI (Listing and Other Disclosure Requirements) Regulations, 2015. The full format of the quarter and year ended Financial Results are available on the Stock Exchange website, (www.bseindia.com) and on the Company's website (www.dfl.net.in).

For Dhanlaxmi Fabrics Ltd. Place: Mumbai Vinod Jhawar Date: 27.05.2023 (Managing Director - DIN: 00002903)

## Tata Realty and Infrastructure Limited

CIN: U70102MH2007PLC168300 Regd. Office: "E Block", Voltas Premises, T. B. Kadam Marg, Chinchpokli, Mumbai-400 033.

Tel. 91 22 6661 4444, Fax: 91 22 6661 4452, Website: www.tatarealty.in Extract of Statement of Consolidated Financial Results for the year ended 31 March 2023 [Regulation 52 (8), read with Regulation 52 (4), of the SEBI (LODR) Regulations, 2015] (INR in crores)

	Particulars Particulars	Year ended	Year ended
		31 March 2023	31 March 2022
		(Audited)	(Audited)
1	Total Income from Operations	4,360.71	1,817.67
2	Net Profit / (Loss) for the period (before Tax, Exceptional and/or Extraordinary items)	2,860.44	171.29
3	Net Profit / (Loss) for the period before tax (after Exceptional and/or Extraordinary items)	2,860.44	171.29
4	Net Profit / (Loss) for the period after tax (after Exceptional and / or Extraordinary items)	2,416.27	83.34
5	Total Comprehensive Income / (Loss) for the period [Comprising (Loss) for the period (after tax) and Other Comprehensive Income (after tax)]	2,415.85	82.89
6	Paid-up equity share capital (Face Value of the equity share INR 10 each)	2,117.31	1,617.31
7	Reserves (excluding Revaluation Reserves)	896.98	(1,518.87)
8	Securities Premium Account	1,257.69	757.69
9	Net worth	4,271.98	856.13
10	Paid up Debt capital / Outstanding Debt	4,461.77	9,251.25
11	Outstanding Redeemable Preference Shares	NA	NA
12	Debt Equity ratio (in times)	1.04	10.81
13	Earnings per share (Face value of INR 10/- each)		
	(a) Basic (INR)	14.08	0.52
	(b) Diluted (INR)	14.08	0.52
14	Capital Redemption Reserve	NA	NA
15	Debenture Redemption Reserve	NA	NA
16	Debt Service Coverage ratio (in times)	0.96	0.49
17	Interest Service Coverage ratio (in times)	6.80	1.69

Notes

Place : Mumbai

Dated: 25 May, 2023

- The above is an extract of the detailed format of annual financial results filed with the Stock Exchanges under Regulation 52 of the SEBI (LODR) Regulations, 2015. The full format of the annual financial results are available on the websites of the Company i.e. www.tatarealty.in and BSE Ltd. i.e.
- 2 For other line items of the Regulation 52 (4) of the SEBI (LODR) Regulations, 2015, the pertinent disclosures have been made to the Stock Exchange i.e. BSE Ltd. and can be accessed on the URLhttps://www.bseindia.com.

For and on behalf of Tata Realty and Infrastructure Limited CIN: U70102MH2007PLC168300 1 ICICI Home Finance **ICICI Home Finance Company Limited** 

MAAA/Stable by ICRA Highest Degree of Safety AAA/Stable by CARE Highest Degree of Safety

Quarterly

Income Plan

7.20%

7.40%

20,000/-

Non-Cumulativ

Quarterly

Income Plan

7.20%

7.40% 7.50%

20,000/

(% per annum)

Yearly

Income Plan

7.40%

7.60% 7.70%

10,000/-

(% per annum)

Yearly

Income Plan

7,40%

7.60% 7.70%

10,000/-

FAAA/Stable by CRISIL Highest Degree of Safety

Registered Office: ICICI Bank Towers, Bandra-Kurla Complex, Bandra East, Mumboi – 400 051 Corporate Office: ICICI HFC Tower, Andheri-Kurla Road, JB Nagar, Andheri East, Mumboi – 400 059 CIN: U65922MH1999PLC120106 Website: www.icicihfc.com E-mail: investor relations@icicihfc.com

(In Months)

Minimum Deposit

(In Months)

Special Scheme Rates for Fixed Deposits < ₹20.0 mn (Public deposits)

Cumu**l**ative

7.40%

7.60%

10,000/-

Cumu**l**ative

Plan

7,40%

7 60%

10,000/-

Special Scheme Rates for Fixed Deposits < ₹20.0 mn (other than Public Deposits)

Cumulative

Effective January 03, 2023

Monthly

Income Plan

7.15%

7.35%

7.45%

40,000/-

Monthly.

7.15%

7.35% 7.45%

40,000/-

Indicative Yield

8.05%

9.15%

0.25% additional interest for senior citizen and ICICI Group employees

Effective January 03, 2023

Indicative Yield

8.05%

Cumulative option)

Effective January 03, 2023					
Tenure	Cum	ulative	Non-Cumulative		
(In Months)	Cumulative Plan	Indicative Yield (Cumulative option)	Monthly Income Plan	Quarterly Income Plan	Yearly Income Plan
>=12 to <24	7.00%	7.00%	6.80%	6.85%	7.00%
>=24 to <36	7.30%	7.57%	7.05%	7.10%	7.30%
>=36 to <48	7.40%	7.96%	7.15%	7.20%	7.40%
>=48 to <=120	7.50%	8.39%	7.25%	7.30%	7.50%
Minimum Deposit	10,000/-		40,000/-	20,000/-	10,000/-

Base Rates for Fixed Deposits < ₹20.0 mn (other than Public Deposits) (% per annum) Effective Ignuary 03, 2023

=======================================						
Tenure	Cumu	lative	Non-Cumulative			
(In Months)	Cumulative Plan	Indicative Yield (Cumulative option)	Monthly Income Plan	Quarterly Income Plan	Yearly Income Plan	
>=12 to <24	7.00%	7.00%	6.80%	6.85%	7.00%	
>=24 to <36	7.30%	7.57%	7.05%	7.10%	7.30%	
>=36 to <48	7.40%	7.96%	7.15%	7.20%	7.40%	
>=48 to <=120	7.50%	8.39%	7.25%	7.30%	7.50%	
Minimum Deposit	10,000/-		40,000/-	20,000/-	10,000/-	

The yield mentioned is calculated using the first month of each tenure grid & in case of cumulative deposit, interest is compounded before deduction of tax. Yield to maturity is applicable only in case of cumulative deposit. Deposits can be placed for any number of months between 12 to 120 months

ually on, rate would be offered on case to case basis. "i=crotion of the Company Interest rates are subject to change at the sole discretion of the Company and as prescribed under the laws & the rate applicable will be the rate prevalent on the date of deposit. The company will not invite or accept or renew public deposit exceeding 12.5 per cent of rate of interest per annum as prescribed by RBI

Credit Rating: ICICI Home Finance Fixed Deposit has been assigned highest credit rating of "AAA/Stable" by CRISIL, ICRA and CARE. Important Terms & Conditions he Company shall, at its discretion, accept Fixed Deposits, under the ICICI Home Finance Fixed Deposit Scheme (the 'Scheme') subject to the below mentioned terms and conditions. These deposits solicited by the Company are not insured

1) MODE OF ACCEPTANCE: Remittance from any Bank Accoun ICICI Home Finance Co. Ltd - FD Collection Account 000405070754

ICIC000004
ICICI Bank, Nariman Point Bank & Branch Effective Deposit Date: Date of realization of Cheque/DD.froid of Funds in the Company's account
b. Cheque/Demand Draft (DD): Cheque/DD should be drawn in favor of 1CICI Home Fin - FD A/c' and marked 'Account Payee only'. The name of the applicant ('Applicant') should be mentioned on the reverse of the Cheque/DD. should be drawn in favor of 1CICI Home Fin - FD A/c' and marked 'Account Payee only'. The name of the applicant ('Applicant') should be mentioned on the reverse of the Cheque/DD. should accompany each application.
c. Payment Gateway: In case applying for Online Fixed Deposit through our website (www.icicihfc.com), the payment will be required to be done through net banking. A payment gateway for the same is available on the website.

d. Alternatively, payment can also be through (i) NEFT/RTGS/Fund Transfer, (ii) Debit Card, (iii) Unified Payments Interface(BHIM-UPI), (iv) Unified Payments Interface Quick Response Code (UPI QR Code) (BHIM-UPI QR Code)
SUBMISSION OF APPLICATION FORMS: Duly completed Fixed Deposit application form, KYC form, documents as per policy of the Company and Cheque/DD, if any, need to be delivered to the local/nearest branch/corporate office of the Comp

3) INTEREST PAYMENTS: Interest will be payable on the deposit from the effective deposit date, subject to realization of Cheque/DD/Credit of Funds in the Company's account. Interest on deposits placed under Monthly Income Plan, Quarterly Income Plan and Annual Plan shall be paid on fixed dates as given below:

Interest Payment Date

Last day of each month
June 30, September 30, December 31 and March 31
March 31 Non-Cumulative – Quarterly Option
Annual Income Plan
Ider the Cumulative

Annual Income Plan | March 31 |
Under the Cumulative Income Plan, interest will be compounded annually and accrued every year on March 31 after deducting tax, wherever applicable. The accumulated interest will be paid on maturity amount & shall not exceed the total maturity amount as calculated on a year on year basis of compounding.

Please note that all payments for part periods shall be made on pro-rate basis. If a deposit is made within a period of 20 days prior to a standard interest payment date, the interest for the part period will be paid on the next standard interest payment date.

Payment of interest will be made to applicants/depositors primarily through ECS/NEFT/RTGS facility is available. Where ECS/NEFT/RTGS facility is not available, payments will be in the form of Cheque/DD/any other mode as the Company may deem fit and would be in favor of the Sole/First applicant/depositor marked "A/c Payee only". Direct Credit option may be used if the first/sole holder has an account with ICICI Bank Limited.

In case the first applicant/depositor is a minor, all payments will be in the name of minor along with the natural/legal guardian. In all cases where interest has to be paid to any person other than the Sole/First Applicant/Depositor (refer Terms & Conditions applicable on joint deposits and succession on applicable on person of the sole/First Applicant/Depositor, if any, would have to be surrendered to the Company.

RENEWAL/REPAYMENT OF DEPOSIT:

a. For renewed or repayment of deposit, the discharged deposit receipt must be surrendered to ICICI Home Finance Co. Ltd. In case of renewal, the deposit may be renewed on maturity on such terms and conditions of the scheme as applicable on the maturity.

RENEWAL/REPAYMENT OF DEPOSIT:

a. For renewal or repayment of deposit, the discharged deposit receipt must be surrendered to ICICI Home Finance Co. Ltd. In case of renewal, the deposit may be renewed on maturity on such terms and conditions of the sche date of the old deposit.

b. The deposit can be renewed either by selecting auto renewal of principal/renew principal & interest by giving an explicit consent in this regard at the time of application.

c. The deposit can instruct to pay principal & interest, in entirety, to his/her designated bank account by giving an explicit consent in this regard at the time of application.

d. In the case of renewal of deposit in joint names, application form should be signed as per the mode of operation as mentioned in the application form.

e. Deposits will automatically expire on maturity unless specified otherwise and the maturity proceed will be remitted to the designated bank account. No interest will accrue thereafter on such deposits unless the deposits are responsed in Proposition of Proposition

Kenewal of Deposit.

The Company will send intimation letters with regard to the details of the maturity of the deposit at least 14 days before the date of maturity of the deposit, You may modify maturity in maturity date or any other mode as approved by the Company

All redemption payments will be in the from of ECSNIET/TRGS/Cheque/DD/ any other mode as the Company may deem fit and would be in favor of the Sole/First depositor marked "A/c I will be in the name of minor along with the natural/legal guardian,
PREMATURE WITHDRAWAL OF THE DEPOSIT: As per the Housing Finance Company (Reserve Bank) Directions, 2021, no premature withdrawal is allowed for a period of first 3 months from withdrawal, the following rates shall apply:

Rate of interest payable

Maximum interest payable shall be the minimum savings bank interest rate offered by ICICI Bank (not exceeding 4% p.a.) for Individual depositors and "No Interest" in case of any other category of deposit The interest payable shall be 1% lower than the interest rate applicable to a public deposit for the period for which the deposit has run or if no rate has been specified for that period, then 2% lower than the rate at which the public deposits are accepted by the Company Premature Withdrawal<sup>1</sup> After 3 months but before or up to 6 months
After 6 months but before the date of maturity

From the date of deposit
In the event of death of the depositor, premature termination of fixed deposit would be allowed; such premature withdrawal would not attract any penal charge, For other deposits, premature withdrawal is permitted within 3 months to meet certain expenses of an emergent nature including critical liness subject to regulatory conditions (for more details on critical liness), visit www.iciclinfc.com/fixed-deposity to refer Point no 12 of FAQ's).

For premature withdrawals of deposits, the duly discharged FDR with revenue stamp of requisite value must be surrendered to the Company, Premature withdrawal of single/ jointly held fixed deposit shall be processed only after such request is signed by all depositors along with FDR duly discharged.

TAX DEDUCTION AT SOURCE (TDS): in accordance with and as per the provisions of section 194A of the Income Tax. At. 1,961. (The At.), tox at source would be deducted if interest credited/paid or likely to be credited/paid to resident depositor(s) during the financial year exceeded \$5,000/c- on consolidated amount in case of multiple fixed deposit are placed by the customer. This exemption is not applicable for non-resident depositors where tax at source is deducted under section 195 of the financial control of the provision of section 194A of the Income Tax Act, 1961. (The At.) to an advantage of the provision of the provi

ur 20% snall be deductible and will not be reversed once deducted and paid to the Government.
In accordance with section 206AB of the Act effective July 1, 2021, if any depositor for which tax is deductible under section 194A of the Act has not filed its income tax return for the previous year preceding the current financial year in which tax is deductible, and aggregate tax deducted/collected in the depositors for sosis \$55,000/or or more in the said previous year, then tax shall be deductible at higher of the following rates:

• Twice the specified rate as per section 194A i.e. 20%; or

• Twice the trates in force: or

• 5%

There is no specific tax benefit available on this Fixed Deposit under the prevailing provisions of the Income Tax Act, 1961.

8) BROKERAGE Empanelled brokers are eligible for brokerage/commission on the amount of Fixed Deposits mobilized by them as prescribed for this scheme,

9) LOSS, DESTRUCTION, ETC. OF DOCUMENT

DOS, DESTRUCTION, ETC. OF DOCUMENT:

a) Fixed Deposit Receipts, interest and refund Cheques/DDs may be sent by registered post or courier or in any other manner that the Company may deem fit, at the address of the sole/first applicant/depositor given in the application form. The Company will not be responsible for any loss or delay in transit due to postal/courier services or any circumstances beyond its control.

In the event of loss, destruction or mutilation of the fixed deposit receipt, interest or refund Cheque/DD, the Company may issue a duplicate fixed deposit receipt, interest or refund Cheque/DD, subject to non-encashment of the original instrument, upon receipt from the depositor of an indemnity in the prescribed form to its addiction and after compliance with such other formalities/ documents as may be required by the Company. 10) GENERAL:

(3) GENERAL:

1) The Company reserves the right to reject any application for deposit or renewal of deposit without assigning any reason thereof

2) The Company reserves the right to reject any application for deposit or renewal of deposit without assigning any reason thereof

3) Fixed Deposit Receipts (FDRs) are non-transferable and not negatiable. It cannot be assigned, transferred, pledged or given as security for any loan/credit facility in favor of any other party except ICICI Home Finance Company Ltd. The FDRs shall be sent to the first applications or given in the application for in, the form of soft copy via SMS link and a hard copy shall be subsequently forwarded to the address as mentioned in the application form, by registered post or courier or in any other manner that the Company may deem fit after realization of Cheque/DD/Credit of funds in Company's account.

2) Interest Rates are assiblect to change and the trate applicationable will be the rate prevolent as on the date of Deposit.

3) The terms and conditions mentioned herein are to be read in conjunction with and in addition to all other terms and conditions as specified in the relevant application form.

d) The terms and conditions mentioned herein are to be read in conjunction with and in addition to all other terms and conditions as specified in the relevant application form.

The Company has the right to change, amend, add or delete any of heterms and conditions governed by the fixed deposit and it shall give notice of the same to the applicant/depositor, in accordance with the applicable guidelines. Disputes, if any, arising in connection with the fixed deposit scheme, will be subject to the jurisdiction of Courts and Tribunals of Mumbai.

Additional Terms & Conditions for Individuals

1) JOINT DEPOSITS: Deposits can be made in joint names with a maximum of three persons. The names and address of all the depositors will be entered in the ledger and register of depositor(s). The interest on deposits in joint names will be paid to the first depositor for the purpose of deduction of tax at source and any discharge given by him/her will be binding on the joint depositoring on the joint depositor for the purpose of deduction of tax at source and any discharge given by him/her will be binding on the joint depositoring on the joint depositor for the purpose of deduction of tax at source and any discharge given by him/her will be binding on the joint depositor for the purpose of deduction of tax at source and any discharge given by him/her will be benefit and the proposition of the possit will be entered in the ledger and register of depositor(s). The hinterest on deposits in the names will be paid to the first depositor for the purpose of deduction of tax at source and any discharge given by him/her matural or legal guardian and the Application Form for the deposit will be addressed to such natural/legal guardian, on behalf of the minor. All communication in relation to the deposit will be addressed to such natural/legal guardian, on behalf of the minor is represented by his/her natural or legal guardian and the Application Form for the deposit will be addressed to such natural/legal guardian, on behalf of the min

4 LOAN AGAINST DEPOSITS: Loan against Deposit may be availed from the Company of the deposit amount, subject to the other terms and conditions as may be specified by the Company from time to time, Interest on such bons will be 2% obove the deposit rate, This facility is not available for deposits from minors and Non-Resident Indians (NRIs).

NON-RESIDENT INDIANS (NRIs): Deposits from NRIs and Persons of Indian Origin resident outside Indian counts of 3 years, Payment of interest as also the repayment of deposit shall be made only by credit to NRO(Non-Resident Ordinary).

PARTICULARS AS REQUIRED UNDER NON-BANKING FINANCIAL COMPANIES AND MISCELLANEOUS NON-BANKING COMPANIES (ADVERTISEMENT) RULES, 1977

a) Name of the Company: ICICI Home Finance Company Limited.
b) Date of Incorporation: May 28, 1999
c) (i) Business carried on by the Company: The Company's principal business is to provide financial assistance to any person or persons to acquire houses, buildings and any form of real estate and also for the purpose of construction, renovation, development or repair of such houses or buildings or any form of real estate. The Company does not have a subsidiary company.
(ii) Branches

Branch	State	Branch	State	Branch	State	Branch	State	Branch	State	Branch	State
Visakhapatnam	Andhra Pradesh	Gandhidham	Gujarat	Boisar	Maharashtra	Ratnagiri	Maharashtra	Alwar	Rajasthan	Bharuch	Gujarat
Vijayawada	Andhra Pradesh	Anand	Gujarat	Panvel	Maharashtra	Puducherry	Puducherry	Jhansi	Uttar Pradesh	Jankipuram	Uttar Pradesh
Guntur	Andhra Pradesh	Vapi	Gujarat	Badlapur	Maharashtra	Chennai - T Nagar	Tamil Nadu	Khammam	Telangana	Indore Main - MG road	Madhya Pradesh
Nellore	Andhra Pradesh	Rohtak	Haryana	Ghaziabad (Kaushambi)	Uttar Pradesh	Chennai – Annanagar	Tamil Nadu	Morbi	Gujarat	Ameerpet NDMA	Telangana
Kumool	Andhra Pradesh	HISSAR	Haryana	Faridabad	Haryana	Coimbatore	Tamil Nadu	Varanasi	Uttar Pradesh	Central Dehradun	Uttarakhand
Rajahmundry	Andhra Pradesh	Ambala	Haryana	Gurgaon 1 - Sec 29	Haryana	Madurai	Tamil Nadu	Buldhana	Maharashtra	Kengeri	Karnataka
Kakinada	Andhra Pradesh	Panipat	Haryana	Noida	Uttar Pradesh	Trichy	Tamil Nadu	Baramati	Maharashtra	ECIL Hyderabad	Telangana
Tirupati	Andhra Pradesh	Karnal	Haryana	Central Delhi - Karol Bagh	Delhi	Salem	Tamil Nadu	Dhule	Maharashtra	Gorakhpur	Uttar Pradesh
Hyderabad – Kukatpally	Telangana	Sonepat	Haryana	East Delhi – Laxmi Nagar	Delhi	Chennai-Tambaram	Tamil Nadu	Banglore-Chandapura			
Hyderabad - Secunderabad	Telangana	Yamunanagar	Haryana	West Delhi – Janakpuri	Delhi	Tirunelveli	Tamil Nadu	(earlier known as Electronic City)	Karnataka	Bangalore - Sahakar Nagar	Karnataka
Hyderabad - Dilsukhnagar	Telangana	Bangalore-Yeshwantpur	Karnataka	North Delhi – Pitampura	Delhi	Tiruppur	Tamil Nadu	Delhi Karol Bagh - NDMA	Delhi	Nagpur Wardha Road	Maharashtra
Warangal	Telangana	Bangalore-Whitefield	Kamataka	Nagpur	Maharashtra	Vellore	Tamil Nadu	Bangalore Yeshwantpur – NDMA	Karnataka	Kharar	Punjab
Patna	Bihar	Bangalore-JPNagar	Karnataka	Nashik	Maharashtra	Agra	Uttar Pradesh	Mysore	Karnataka	Pithampur	Madhya Pradesh
Raipur	Chhattisgarh	HUBBALLI	Karnataka	Aurangabad	Maharashtra	Lucknow	Uttar Pradesh	Nanded	Maharashtra	Dhar	Madhya Pradesh
Bilaspur	Chhattisgarh	Belgaum	Kamataka	Amravati	Maharashtra	Meerut	Uttar Pradesh	Chandrapur	Maharashtra	Palanpur	Gujarat
Ranchi	Jharkhand	Gulbarga	Karnataka	Jalgaon	Maharashtra	Allahabad-Prayagraj	Uttar Pradesh	Secunderabad OPS	Telangana	Bhimavaram	Andhra Pradesh
Jamshedpur	Jharkhand	Thiruvananthapuram (Trivandrum)	Kerala	Ahmednagar	Maharashtra	Dehradun	Uttarakhand	Chandkheda	Gujarat	Ashta	Madhya Pradesh
Bhubaneswar	Orissa	Kochi	Kerala	Akola	Maharashtra	Latur	Maharashtra	Ujjain	Madhya Pradesh	Ongole	Andhra Pradesh
Kolkata-AJCBoseRoad	West Bengal	Kozhikode (Calicut)	Kerala	Chandigarh	Chandigarh	Sikar	Rajasthan	Bopal	Gujarat	Vidisha	Madhya Pradesh
Kolkata-Suburban Howrah	West Bengal	Kollam	Kerala	Panchkula	Haryana	Siliguri	West Bengal	Narol	Gujarat	Mathura	Uttar Pradesh
Ahmedabad – West	Gujarat	Thrissur	Kerala	Ludhiana	Punjab	Kanpur	Uttar Pradesh	Kalwar road	Rajasthan	Kharadi	Maharashtra
Ahmedabad – Nikol	Gujarat	Palakkad	Kerala	Amritsar	Punjab	Bareilly	Uttar Pradesh	Jagatpura	Rajasthan	Pilibhit	Uttar Pradesh
Surat	Gujarat	Kottayam	Kerala	Patiala	Punjab	Andheri HFC Tower	Maharashtra	Vidyadhar nagar	Rajasthan	Kashipur	Uttarakhand
Vadodara	Gujarat	Indore - Navlakha	Madhya Pradesh	Bhatinda	Punjab	Ferozpur	Punjab	Nashik Road	Maharashtra	Chomu	Rajasthan
Rajkot	Gujarat	Bhopal	Madhya Pradesh	Jalandhar	Punjab	Pathankot	Punjab	Haridwar	Uttarakhand	Dausa	Rajasthan
Mehsana	Gujarat	Gwalior	Madhya Pradesh	SriGanganagar	Rajasthan	Junagadh	Gujarat	Ameerpet	Telangana	Machilipatnam	Andhra Pradesh
Bhavnagar	Gujarat	Jabalpur	Madhya Pradesh	Jaipur	Rajasthan	Davangere	Karnataka	Satna	Madhya Pradesh	Mandsaur	Madhya Pradesh
Hoshangabad	Madhya Pradesh	Pali	Rajasthan	Jaipur – Main	Rajasthan	Chittorgarh	Rajasthan	Durg	Chhattisgarh	Rudrapur	Uttarakhand
Mira Road	Maharashtra	Pune-Main	Maharashtra	Jodhpur	Rajasthan	Shimoga	Karnataka	Lucknow-South	Uttar Pradesh	Dewas	Madhya Pradesh
Vasai	Maharashtra	Pune - Wakad	Maharashtra	Kota	Rajasthan	Hasan	Karnataka	Barabanki	Uttar Pradesh	Himmatnagar	Gujarat
Mumbai – Borivali	Maharashtra	Solapur	Maharashtra	Ajmer	Rajasthan	Sagar	Madhya Pradesh	Saharanpur	Uttar Pradesh	Patan	Gujarat
Thane	Maharashtra	Kolhapur	Maharashtra	Udaipur	Rajasthan	Guna	Madhya Pradesh	RC Puram	Telangana	Raebareli	Uttar Pradesh
Dombivali	Maharashtra	Sangli	Maharashtra	Bhilwara	Rajasthan	Ratlam	Madhya Pradesh	Modasa	Gujarat	Tuticorin	Tamil Nadu
Vashi	Maharashtra	Satara	Maharashtra	Bikaner	Rajasthan	Surendranagar	Gujarat				

d) Brief particulars of the management of the Company: The Board of Directors of the Company has the ultimate responsibility for the management of its business. Mr. Vinod Kumar Dhall is the Independent Director Chairman of the Board. Mr. Anirudh Kamani, MD & CEO has the overall responsibility for the business of the

Company. e) Name, address and occupation of the Directors:

: Rakesh Jha Occupation Address : ICICI Bank Towers, Bandra-Kurla Complex, Mumbai 400 051 anjay Singhvi : ICICI Bank Towers, Bandra-Kurla Complex, Mumbai 400 051 : Zeenat Hamirani : ICICI Bank Towers, Bandra-Kurla Complex, Mumbai 400 051 : S. Santhanakrishnan Name : Vinod Kumar Dhall : Dewan Manohar House, B-88, Sector 51, Noida (U.P.) - 201301 G Gopalakrishna Address : B 301 – 302, Lady Ratan Tower, Danik Shivner Marg, Gandhinagar, Worli Mumbai – 400018 : Anirudh Kamani

f) Profits & Dividends:

Years ending Profit before tax (₹ in million) Profit after tax (₹ in million) Equity Dividend Declared (%)<sup>1</sup> March 2023 3,868.2 3,018.2 2.5% March 2022 2,122.3 1,641.7 1.5% March 2021 326.4 216.7

<sup>1</sup>Including final dividend, proposed as at the end of the respective financial year as a percentage of equity g) Sui

g) Summarized financial position of the Company as appearing in the two latest dualted Balance Sneets:			
		(₹ in million	
Liabilities #	At March 31, 2023	At March 31, 2022	
Share Capital	12,035.3	10,987.5	
Reserves & Surplus	16,034.3	10,063.5	
Non Current Liabilities	109,626.4	83,870.5	
Secured Borrowings	81,624.2	59,533.8	
Unsecured Borrowings	27,840.3	24,160.9	
Others	161.8	175.8	
Current Liabilities	51,122.4	54,386.8	
Secured Borrowings	19,271.2	29,859.4	
Unsecured Borrowings	19,882.4	14,012.9	
Others	11,968.8	10,514.5	
Deferred Tax Liabilities (Net)	565.3	-	
Provisions	65.0	94.7	
Short term	41.9	71.1	
Long term	23.1	23.6	
Total	189,448.7	159,403.0	

For any details or queries, you can contact us at below number 18002674455 or Email us at customer.care@icicihfc.com

Meet of friendly face at your nearest ICICI HFC branch or your nearest ICICI Bank Asset Servicing branch where a team of our legal and technical experts is present to help you. If you are not satisfied with the resolution, please write to Hrishikesh Kadam, our Grievance Redressal Officer, at nodal.office@icicihfc.com or 022-66493844

(\*t in million\*)

At March 31, 2023 At March 31, 2022 Assets # Fixed Assets1 1,302.4 4,991.6 6,004.1 15.8 144,985.0 Deferred Tax Asse Other Assets 7,633.7 6,670.0 sets held for sale 189,448,7 159,403.0 Total

Fixed assets include capital work-in-progress, intangible assets, intangible assets under development,
Previous year figures have been regrouped/reclassified, wherever necessary, to correspond with current year
classifications/disclosures.

**Contingent Liabilities** At March 31, 2023 At March 31, 2022 Income Tax matters in appeals 417.4 416.3 Claims filed against Company but not acknowledged as debt.

h) Information relating to aggregate dues (including the non-fund base facilities provided to) from companies in the same group or other entities or business ventures in which, the directors and/or the HFC are holding substantial interest and the total amount of exposure to such entities:

Facility	Fund based at March 31, 2023	Non-fund based at March 31, 2023
Total exposure to group companies in which directors		
and/or the Company has substantial interest	=	-
Total exposure from group companies in which directors		

i) In terms of RBI Directions, 2021, the Company can borrow up to twelve times of the net owned funds, on or after March 31, 2022, i.e. ₹ 254,724.00 million (NOF at March 31, 2023), out of which, not more than three times the net owned funds can be by way of public deposits, i.e. ₹ 65,861.00 million. At March 31, 2023, the aggregate public deposits held by the Company was ₹ 21,415,28 million. There are no overdue deposits to ther than unclaimed deposits.

We declare that: (1) the Company has complied with the provisions of the Directions applicable to it, (2) the compliance with the Directions does not imply that repayment of deposits is guaranteed by the Reserve Bank of India and the National Housing Bank; and (3) the deposits accepted by the Company are unsecured and rank pari passu with other unsecured liabilities of the Company.

e Company is having a valid Certificate of Registration dated 31-07-2001 issued under Section 29A of the National using Bank Act.1987. However, the Reserve Bank of India or the National Housing Bank does not accept any ponsibility or guarantee about the present position as to the financial soundness of the Company or for the rectness of any of the statements or representations made or opinion expressed by the Company and for repayment of deposits/dischárge of liabilities by the Company

The above text has been approved by the Board of Directors at its meeting held on April 17, 2023 and is bein on authority and in the name of the Board of Directors of the Company. A copy of the text of advertisement smajority of Directors of the Company has been filed with the National Housing Bank.

Date: April 17, 2023 By order of the Board of Directors

Sanjay Dutt Managing Director DIN - 05251670

Total

Priyanka Shetty Company Secretary

Notes: 1. The above is an extract of the detailed format of audited financials results filed by the Company with the Stock Exchanges under Regulation 33 of the SEBI (Listing Diligations and Disclosure Requirements) Regulations, 2015 as amended. The full format of the audited financial results is available on the Stock Exchange websites www.bseindia.com and www.nseindia.com) and also on the Company's website www.dnaindia.com. 2. These financial statement have been prepared in accordance with Indiar Higations and Discussion recommendation and also on the Company's website www.dnaindia.com, 2. These financial states in a literature users proposed to the Company's website www.dnaindia.com, 2. These financial states in a literature users proposed to the Companies Act, 2013 (the Act), as applicable and guidelines issued by the Securities and Exchange Board of India (SEBI).

For Diligent Media Corporation Limited

Shift Asthhana DIN: 08465502

6.45

Place : Noida Dated : 26.05.2023

# CAPRIGLOBAL कॅप्री ग्लोबल कॅपिटल लिमिटेड

**ोंदणीकृत आणि निगम कार्यालय:** ५०२, टॉवर-ए, पेनिन्सुल्ला बिझनेस पार्क, सेनापती बापट मार्ग, लोअर परेल, मुंबई ४०००१३ सर्कल कार्यालयः ९बी, २रा मजला, पुसा रोड, नवी दिल्ली-११००६०

0.35 0.73

1.08

(40.599.93)

सही /-प्राधिकृत अधिकारी, ॲक्सिस बॅंक लि.

1.74 1.45

2,050.22

(56.676.60)

2.62 2.03

ठिकाण : मुंबई

PROFECTUS

रोजीची मागणी सूचना जारी केली होती.

कर्ज खाते क्रमांक

मागणी सचना दिनांक

■ CAPITAL

#### \_\_\_ मागणी सूचना

सिक्युरिटी इंटरेस्ट (इन्फोर्समेंट) रूल्स, २००२ चे नियम ३(१) सहवाचता सिक्युरिटायक्षेशन ॲन्ड रिकन्स्ट्रकान ऑफ फायनालियल असेट्स ॲन्ड इन्फॉर्समेंट ऑफ सिक्युरिटी इंटरेस्ट ॲक्ट, २००२ चे कलम १३(२) अन्वये. निम्नस्वाक्षरीकार हे सिक्युरिटायक्षेशन ॲन्ड रिकन्स्ट्रकान ऑफ फायनालियल असेट्स ॲन्ड एन्फोर्समेंट ऑफ सिक्युरिटी इंटरेस्ट ऑक्ट, २००२ (सदर ऑक्ट) अन्वये कॅग्री ग्लोबल कॅपिटल लिमिटेड (सीजीसीएल) चे प्राधिकृत अधिकारी आहेत. सदर ऑक्टचे कलम १३(१२) सहवाचता सिक्युरिटी इंटरेस्ट (एन्फोर्समेंट) रूल्स, २००२ चे नियम ३ चे अन्वये प्राप्त केलेल्या अधिकारांच्या आधारे निम्म्त्याक्षरीकारांनी सदर अंकरचे कलम १३(२) अन्यये मागणी सूचना जारी करून खालील कर्डदारां । सिर्द कर्जदारं ) यांना संबंधित मागणी सूचनेतील नमूद रक्सेच्या परतफेडीकारता सांगितले आहे. जी येथे खाली सुख्दा देण्यात आली आहे. वरील संदर्भात असल्यास कर्जदारांद्वारे निष्पादित केलेला कर्जकरार सहवाचता इतर दस्तावेच/लिखित अन्यये देय, प्रदान आणि/वा वसुलीच्या तारखेपर्यंत खालील नमूद तारखेपासून लागू असलेल्या पुढील व्याजासह, येथे खाली नमूद केलेली रक्कम, ह्या सूचनेच्या प्रसिध्दीच्या तारखेपासून ६० दिवसांच्या आत सीजीसीएलला प्रदान करण्यासाठी सदर कर्जदारांना याद्वारे पुन्हा एकदा सूचना देण्यात येत आहे. कर्जाच्या देय परतफेडीकरिता तारण म्हणून, कर्जदारांद्वारे, अनुक्रमे खालील मत्ता सीजीसीएलकडे गहाण

	2		
अ.	कर्जदार/हमीदाराचे नाव	मागणी सूचना दिनांक	तारण मत्तेचे वर्णन
क्र.		आणि रक्कम	(स्थावर मिळकत)
۶.	(कर्ज खाता क्र. एलएनएमईएनएजी००००१६०५०,	१९-मे-२३	मिळकतीचे सर्व ते भाग आणि विभाग धारक घर क्र. १४९०, क्षेत्र मोजमापित २०९.०४ चौ.मी., प्लॉर
	नागपुर शाखा), मे. यथार्थ एक्सपोर्ट्स (कर्जदार)	₹.	क्र. २२ आणि २३, गट क्र. ९/४६ आणि गट क्र. ९/३७, जुना खसरा क्र. ८५, ९१, ९२, ९७/२, ग्राम्
	आणि विक्रम टिकाराम किसान कडुकर, सौ. प्रिती	<b>2868083/-</b>	पंचायत गणेशुर, मौजा गणेशपुर, तहसील आणि जिल्हा भंडारा, महाराष्ट्र ४४१९०४. सिमाबद्ध: प्लॉट क्र
	विक्रम कडुकर, टिकाराम किसान कडुकर, सौ.		२२, पूर्वेद्वारे-प्लॉट क्र. ३१, पश्चिमेद्वारे- रोड, उत्तरेद्वारे-प्लॉट क्र. २३, दक्षिणेद्वारे- प्लॉट क्र. २२ र्च
	प्रतिमा टिकाराम कडुकर, अमित टिकाराम कडुकर		उर्वरित जिमन, प्लॉट क्र. २३, पूर्वेद्वारे: प्लॉट क्र. ३०, पश्चिमेद्वारे: रोड, उत्तरेद्वारे: प्लॉट क्र. २४
ll	(सर-कर्जनार)		रक्षिणोरापे प्रजॉर क. २२

जर सदर कर्जदारांनी वरील नमूद केल्याप्रमाणे सीजीसीएलला प्रदान करण्यात कसूर केल्यास सीजीसीएल ॲक्टचे कलम १३(४) आणि लागू असलेले रूल्स अन्वये, परिव्यय आणि परिणामाप्रमाणे सदर कर्जदारांच्या पूर्णपणे जोखीमीवर वरील तारण मनांच्या प्रती कार्यवाही करील. सदर कर्जदारांना सीजीसीएल च्या पूर्व लेखी संमतीशिवाय विक्री, भाडेपट्टा वा अन्य मार्गे वरील सदर मतां हस्तांतरण करण्यापासून ॲक्ट अन्वये मनाई करण्यात येत आहे. कोणतीही व्यक्ती जी सदर ॲक्ट वा त्याअंतर्गत बनविलेल्या रूलसच्या तरतुदीचे उछुंघन करीत असल्यास वा उछुंघन करण्यासाठी प्रोत्साहन देत असल्यास, ॲक्ट अन्वये तरतूद केल्याप्रमाणे कारावास आणि/किंवा शिक्षेस पात्र असेल.

ठिकाणः नागपुर दिनांकः २७/०५/२०२३ सही/- (प्राधिकृत अधिकारी) कॅप्री ग्लोबल कॅपिटल लिमिटेड (सीजीसीएल) क

AXIS BANK LTD.

Other equity (excluding revaluation reserves)

Basic & Diluted (for Continuing Business (Rs)

Basic & Diluted (for Discontinued Business (Rs)

Basic & Diluted (for Continuing & Discontinued Business (Re

it includes profit / losses from discontinued operatio

Earning per share(face value of Rs. 1/- each) (Not Annualised, except year en

. गेंदणीकृत कार्यालय :- ॲक्सिस बँक लि., ''त्रिशुल'', 3रा मजला, समर्थेश्वर मंदीर समोर, लॉ गार्डन रिलिब्रिज जव**ळ,** अहमदाबाद - 380006. शाखेचा पत्ता - ॲ़क्तिसस बुँक लि., तिसरा मजला, गिगाप्लेक्स, एनपीसी -1, टीटीपी इंडस्ट्रीअल एरिया, गुगलासन रोड, ऐरोली, नवी मुबंई - 400708.

#### (नियम ८(९) **ताबा सूचना**

ज्याअर्थी, खाली सही करणार **ॲक्सिस बँक लि,** चे प्राधिकृत अधिकारी या नात्याने वित्तीय प्रतिभूतीकरण व पुनर्रचना आणि प्रतिभृती अंमलबजावण अधिनियम २००२ च्या अंतर्गत तसेच प्रतिभूती हिताधिकार (येथे ''सांगित कायदा'' म्हणून संदर्भित) आणि सुरक्षा हित (अमलबजावणी)नियमावली 2002 च्या (नियम 3) सह वाचल्या जाणा-या कलम 13(12) अंतर्गत खाली नमूद केलेल्या कर्जदार / गहाणदारांना नोटीसमध्ये नमूद केलेल्या एकूण थकबाकीची परतफेड करण्याची 13 (2) मागणी सूचनेनुसार 60 दिवसांचा आत भरपाई करण्याच्या उद्देश्याने सुचना दिली होती.

खाली नमूद कर्जदार / जमानतदार / गहाणदार यांनी खालील नमूद रक्कमेची परतफेड न केल्यामुळे एतद् व्दारा खाली नमूद कर्जदार / जमानतदार / गहाणदार / जमानतदार आणि सर्व सामान्य जनतेला सुचित करण्यात येते की खालील सही करणा-यांनी उक्त नियमावली सह वाचल्या जाणा-या आणि उक्त अधिनियमाच्या कलम 13 उपकलम (4) च्या सिक्युरिटी इंटरेस्ट एनफोर्समेंट रूल्स 2002 अंतर्गत प्रदान केलेल्या अधिकाराच वापर करून बँकेस गहाण असलेल्या खालील मालमत्तेचा **सांकेतिक ताबा** बँकेने घेतला आहे.

विशेष करून कर्जदार आणि सर्व सामान्य जनतेला एतद् व्दारा वरील संपत्तीच्या विषयी काहीही घेणे देणे न करण्याकरीता ताकीद दिली जात आहे. तसेच पुढील संपत्तीचे व रक्कमेवरील व्याजाचे आणि अन्य खर्चाचे देणेघेणे **अक्सिस बँक लि.,** व्याजासह इतर प्रभाराधिन राहील.सुरक्षित मालमत्तेची पूर्तता गसाठी कर्जदाराचे लक्ष कायद्याच्या कलम 13 मधील उप-कलम (8) मधील तरतुदीसाठी कर्जदाराचे विशेष लक्ष आमंत्रित केले आहे.

अ. क्र.	कर्जदार / सह-कर्जदार / गहाणदार / जामीनतदाराचे नाव व पत्ता	थकबाकी रक्कम रु.	मागणी सूचनेची तारिख ताब्याची तारिख	स्थावर मालमत्तेचे वर्णन
1.	1) मुरली हरीहर सुब्रमण्यम	रु. 2,88,41,652/- (रुपये दोन करोड	30-09-2022	फ्लॅट नं. 3102, 31 वा मजला, विंग डी,
	(कर्जवार / गहाणवार), 2) सारवा मुरली सुब्रमण्यम (स <del>ह-कर्जवार / गहाणवार / जमानतवार</del> / जिपीओए)	अत्वयाऍशी लाख एक्केबाळीस हजार सहाशे बादन फक्त) 29-09-2022, रोजी देय रक्कम आणि त्यावरील पुढील व्याजासह कराराच्या दराने तसेव पेमेंट केल्याच्या तारखेपर्यंतचे सर्व खर्च, शुरूक आणि खर्च	24-05-2023	टावर नं. 4, 'सेडर' रनवेल ग्रीन्स, फोरटीस हॉस्पिटल मुलुंद च्या समोर, गोरेगाव लिंक रोड, गाव नाहुर, भांडुप (पश्चिम) मुंबई - 400078, कार्पेट एरिया- 1218, ची.फुट. कार्पेट एरिया

#### जाहीर सूचना

सर्वसामान्य जनतेला याद्वारे सूचित करण्यात येते की आमचे अशिल, मे. मुथूट फायनान्स लि. (GSTIN 32AABCT0343B1Z7), नोंदणीकृत कार्यालयः २ रा मजला, मथुँट चेंबर्स, बॅनर्जी रोड, कोची - 682018, केरळ, भारत, CIN: L65910KL1997PLC011300, दूरध्वनीः +91 484-2396478, 2394712, फॅक्स: +91 484-2396506, mails@muthootgroup.com, www.muthootfinance.com खाली दिलेल्या तपशिलानुसार थकबाकीदार कर्जदारानी, त्याच्या नावे गहाण ठेवलेल्या दागिन्यांचे लिलाव (31.12.2021 या कालावधीपर्यंतची NPA खाती & 31.01.2023 या कालावधीपर्यंतची भेसळ्युक्त/कमी शुद्धतेच्या खाती) करणार आहेत. सर्व इच्छुक यामध्येसहभागी होऊ शकतात.

(मजकुरात संदिग्धता असल्यास इंग्रजी मजकुर ग्राह्य मानावा.)

## प्रथम लिलावा तरीखः 05.06.2023

दिनांक : 24.05.2023

ठिकाण : भांडुप

Tuljapur-(MA): MDL-1682, 1876, 2256, MUL-14614, 16945, 19806, 20623, 20624, 20632, 20647, 20648, RGL-2800, 3907, 3942 4157, 4778, 5721, 5948, 6076, 6317, 6702, 6832, 6875, 6901, 6997, 7001, 7079, 7118, 7146, 7201, 7333, 7428, 7468, 7605, 7615, 7651, 7691, 7741, 7910, 7991, 7992, 7999, 8019, 8112, 8330, 8336, 8355, 8387, 8404, 8461, 8557, 8589, 8633, 8652, 8758, 8768, 8852, 9021, 9025, 9026, 9033, 9039, 9040, 9072, 9073, 9116, 9161, 9233, 9483, 9718, 9988, 10365, Pune-Osmanabad: MDL-1039, 1084 MUL-8301, 10684, RGL-2235, 2442, 2570, 2777, 3109, 3227, 3229, 3244, 3296, 3398, 3563, 3576, 3675, 3697, 3703, 3710, 3817, 3940, 3991, 3993, 4064, 4139, 4162, 4168, 4182, 4202, 4205, 4229, 4238, 4330, 4419, 4436, 4452, 4473, 4569, 4591, 4745, 4746, 4765, 4813, Kalamb (MA): MAL-1541, 1692, MUL-3951, RGL-234, 661, 1031, 1406, 2397, 2439, 3021, 3063, 3113, 3122, 3167, 3179, 3197, 3222, 3224, 3226, 3305, 3361, 3371, 3527, 3529, 3597, 3598, 3608, 3632, 3769, 3817, 3832, 3909, 3932, 3976, 4109

भेसळ्यक्त/कमी शुद्धतेच्या: Tuliapur-(MA): MUL-22610, Kalamb-(MA): RGL-3733, 5039, 5310

दसन्या लिलावाची तरीख: 06.06.2023, Auction Centre: Muthoot Finance Ltd., Upper Ground Floor, Shop No 6, 7, 8, 9, Sunil Plaza, District Sports Complex, Near S.T Bus Stand, Osmanabad, Maharashtra-413501

प्रथम लिलावा तरीखः 05.06.2023

Beed-(MA): MAL-5374, 5705, 5826, MDL-887, MUL-5862, 10042, 17560, 17626, 18051, 18252, 18443, 18487, 18604, 18639, 18652 RGL-731, 764, 772, 912, 915, 916, 1000, 1001, 1112, 1219, 1225, 1240, 1408, 1452, 1619, Parlivaijnath-(MA): MUL-8109, RGL-1889, 2223, 2385, 2463, 2544, 2856, 2875, 2923, 2947, Ashti-(MA): RGL-1407, 2485, 2660, 2908, 3112, 3423, 3545, 3584, pajogai-(MA): MUL-2627, 2641, RGL-1222, 1353, 1361, 1383, 1430, 1436, 1528, 1627, 1689, 1720

दुसन्या लिलावाची तरीख: 07.06.2023, Auction Centre: Muthoot Finance Ltd., Ayodhya Complex, First Floor, Opp. SP Office, Near Shivaii Chowk, Beed-431122

## प्रथम लिलावा तरीख: 05.06.2023

Latur-(MA): MAL-3066, 3830, MDL-1868, MSL-20984, MUL-8261, 10398, 14457, 14557, 14767, 15414, 15454, 15565, 15580, 15586, 15643, RGL-762, 1459, 1617, 1755, 1862, 2459, 2555, 2628, 2631, 2694, 2725, 2745, 2838, 2892, 2958, 2959, 3045, 3111, 3120, 3180, 3212, 3213, 3278, 3293, 3352, 3372, 3633, 3861, 3932, 3938, 4038, 4082, 4130, 4135, 4279, 4518, 4562, 4666, 4899, 5220. Udair-(MA): MUL-4685. 6770. 7339. RGL-2004. 2288. 2297. 2436. 2481. 2732. 2808. 2831. 2860. 2989. 3003. 3027. 3097 3158, Latur-Kava Road: MUL-5231, 5232, 8751, 8772, 8778, 8882, 8934, 8944, RGL-329, 895, 1043, 1165, 1514, 1933, 1997, 2153, 2216, 2221, 2334, 2346, 2366, 2402, 2567, 2621, 2641, 2656, 2662, 2663, 2694, 2898, 2907, 2991

दसन्या लिलावाची तरीख: 08.06.2023, Auction Centre: Muthoot Finance Ltd., Ground Floor, Mauli Sankul, CS No. 9906, Above Allahabad Bank, Ausa Road, Latur-413512

शाखा शीर्षकाखाली दाखविलेल्या कर्ज खात्यांच्या संदर्भातील लिलाव संबंधित शाखांमध्ये घेतले जातील परंतु कृपया नींद घ्या की जर हा लिलाव दिलेल्या दिनांकाला पूर्ण झाला नाही तर, तो लिलाव त्यासंदर्भात अनुक्रमे **दुसन्या लितावाच्रया तारखेता दिलेत्या** नीलामी केंद्र इथे घेतला केला जाईल आणि पढे सदर दागिन्यांचा तरी देखील यशस्वीपणे लिलाव झाला नाही तर असा लिलाव त्यानंतरच्या

#### दिवशी चालू राहील. यासंदर्भात कोणतीही पुढील सूचना जारी केली जाणार नाही. कोहली अँड सोबती, अँडवोंकेटस, ए 59ए, पहिला मजला, लाजपत नगरना, नवी दिल्ली - 110024

**टीपः** ग्राहक आमच्या अशिलाकडील थकबाकी भरून, नियोजित लिलाव दिनांकाच्या पूर्वी त्यांचे तारण ठेवलेले दागिने सोडवून घेउ शकतात. अधिक माहिती साठी संपर्क साधा recoverynorth@muthootgroup.com कॉल कराः 7834886464, 7994452461



# अल्ट्राटेक सिमेंट लिमिटेड

नोंदणीकत कार्यालय: 'बी' विंग, आहरा सेंटर, २रा मजला, महाकाली गंफा मार्ग, अंधेरी (प.), मंबई - ४०० ०९३. दूरध्वनी: ०२२–६६९१ ७८००/२९२६७८००, फॅक्स: ०२२–६६९२८१०९, वेबसाईट: www.ultratechcement.com, सीआयएन: L26940MH2000PLC128420

# कपनीच्या समभागधारकासाठी सूचना

## विषय: इन्व्हेस्टर एज्यूकेशन ॲण्ड प्रोटेक्शन फड सस्पेन्स खात्यामध्ये इक्रिटी समभागांचे सक्तीचे हस्तातरण

कपनी कामकाज मंत्रालय यांनी सचित केलेल्या इन्केस्टर एज्योकशन ऑण्ड प्रोटेक्शन फंड ऑथोरिटी (अकाउंटिंग, ऑडिट, टान्सफर ऑण्ड रिफंड) रूल्स, २०१६ ('दि आयईपीएफ रूल्स') याच्यामध्ये वेळोवेळी सुधारीत करण्यात आलेल्या नियमाच्या तरतदींच्या अनुसार ही सुचना देण्यात येत आहे. आयईपीएफ रुल्समध्ये इतर अनेक बार्बीबरोबरच सलग सात वर्षे किंवा त्याहन अधिक काळ भागधारकाकड़न दावा करण्यात न आलेल्या लाभाशाशी संबंधित इक्रिटी समभागांचे

इस्तातरण इन्व्हेस्टर एज्यूकेशन ऑण्ड प्रोटेक्शन फड सस्पेन्स अकाउट ('आयईपीएफ सस्पेन्स अकाउट') कडे करण्याची तरतूद आहे. ज्यांचे इक्रिटी समभाग आयङ्गीएफ सस्पेन्स अकाउंटमध्ये हस्तांतरण होऊ शकतात, अशा भागधारकांना कंपनीने स्वतंत्र संपर्क साधून त्यांना त्यांच्या समभागांसाठी

दावा करण्याची सधी दिली आहे. ही बाब वित्तिय वर्ष २०१५–१६ साठी जाहीर करण्यात आलेला लाभाश आणि वित्तीय वर्ष २०२३–२४ दरम्यान आयईपीएफ सस्पेन्स अकाउंटमध्ये हस्तांतरीत होऊ शकणारे समभाग यांच्याशी संबंधित आहे. अशा प्रकारच्या भागधारकांची यादी कंपनीच्या वेबसाईट www.ultratechcement.com वर अपलोड करण्यात आलेली आहे आणि तेथे तिची पडताळणी करता येऊ शकेल. जर १५ जुलै २०२३ पर्यंत समभाग धारकांकडून कोणताही पत्रव्यवहार मिळाला नाही तर कथित आयईपीएफ रुल्सच्या अनुसार कंपनी संबंधित इक्विटी समभाग आयईपीएफ सस्पेन्स अकाउटमध्ये हस्तातरीत करील

कंपनीला सभासदाच्या बँक खात्यामध्ये लामाश थेट जमा करता यावा यासाठी सभासदाना विनती करण्यात येत आहे की ज्यामध्ये लामाश जमा करण्यात यावयाचा आहे त्या बँक खात्याची रद्द केलेली धनादेशाची प्रत, व्यवस्थित भरलेले फॉर्म आयएसआर-१ आणि आयएसआर-२, पॅनकार्डची स्वयप्रमाणित प्रत आणि विनतीपत्र यासह त्यांनी खाली नमूद केलेल्या पत्त्यावर/इमेल आयडीवर कंपनीकडे किंवा रिपस्ट्रार ऑण्ड ट्रान्सफर एजट ('आरटीए') केफिन टेक्नॉलॉजीज् लिमिटेड यांच्याकडे पत्रव्यवहार/इमेल पाठवून द्यावा. जर रद्व केलल्या धनादेशावर भागधारकाचे नाव नसेल तर पद्धतशीर स्वयंग्रमाणित केलेली बँक पासबुक, स्टेटमेन्टवी प्रत सोबत

जोडण्यात यावी. ज्या भागधारकांनी आपले इमेल आयडीज नोंदविलेले नसतील त्यांना खाली नमूद करण्यात आलेल्या इमेल आयडीज्वर त्यांची लवकरात लवकर नोंदणी करण्याची आठवण करुन देण्याची सधी आम्ही घेत आहोत.

नामाशासह आयङ्गीएफ सस्पेन्स अकाउंटमध्ये इक्रिटी समभाग हस्तांतरीत झाले तरी, आयङ्गीएफच्या वेबसाईट **www.iepf.gov.in** वर नमूद करण्यात आलेल्या कार्यपद्धतीचे पालन करून भागधारक आयङ्पीएफ ॲथॉरिटीकडे त्याच्यासाठी दावा करु शकतात. तथापि भागधारकाच्या स्वतःच्या हिताच्या दृष्टीने आयङ्पीएफ सस्पेन्स अकाउंटमध्ये हस्तांतरीत होण्यापूर्वीच त्यांनी त्या लाभाशासाठी दावा करावा.

ह्या संबंधातील कोणतीही अधिक माहिती/स्पष्टीकरण हवे असल्यास संबंधित भागधारक खाली नमूद केलेल्यापैकी कोणत्याही पत्यावर कंपनी/आरटीए यांच्याशी संपर्क साधू शकतात.

केफिन टेक्नॉलॉजीज लिमिटेड

'बी' विंग, आहुप सेंटर, २रा मजला, महाकाली गुंफा मार्ग, अंधेरी (पू.), मुंबई – ४०० ०९३. दूरचनी: +९१ २२ ६६९१ ७८०० फॅक्स: +९१ २२ ६६९२ ८१०९ इंमेल: sharesutcl@adityabirla.com वेबसाईट: www.ultratechcement.com	सेलेनियम बिल्झि, टॉवर बी, प्लॉट क्र. ३१ आणि ३२, फायनान्शिअल डिस्ट्रिक्ट, नानकरामगुडा, सेरिलिंगमपल्ली, हैदराबाद, रंगारेड्डी, तेलंगणा, भारत – ५०० ०३२. टोल फ्री नं.: १८०० ३०९ ४००१ ईमेल: ultratech.ris@kfintech.com/ einward.ris@kfintech.com वेबसाईट: www.kfintech.com
	अन्यानेक विगोन निगिनेट करी

अल्ट्राटेक सिमेंट लिमिटेड,

मुंबई स्थळ

तारीख : २६ मे. २०२३

h.com/ einward.ris@kfintech.com अल्टाटेक सिमेंट लिमिटेड करीता

संजीब कमार चॅटर्जी

कंपनी सेकेटरी

# भारत को-ऑपरेटिव्ह बँक (मुंबई) लि.

(मल्टी-स्टेट शेड्यूल्ड बँक) मध्यवर्ती कार्यालय : 'मारुतगिरी'', प्लॉट क्र. १३/९ए, सोनावाला रोड, गोरेगाव (पूर्व), मुंबई-४०००६३. दूरध्वनी. : ६१८९००८८ / ६१८९०१३४ / ६१८९००८३.

#### शुध्दीपत्र

दिनांक २६.०५.२०२३ च्या नवशक्ती (मराठी दैनिक) अंकात पृष्ठ क्रमांक २२ वरील प्रकाशित झालेल्या स्थावर मिळकतींची लिलाव विक्रीच्या शुध्दीपत्र संदर्भात, सुचने मध्ये निविदा उघडण्याच्या दिनांक चूकीचे छापली गेली आहे. कृपया **निविदा उघडण्याच्या दिनांक ०४.०७.२०२ ऐवजी ०४.०७.२०२३ आणि १७.०६.२०२ ऐवजी १७.०६.२०२३** वाचावी.

निविदा उघडण्याच्या वेळा आणि इतर मजकुर अपरिवर्तित राहतील. दिनांक : २७.०५.२०२३

#### प्रोफेक्टस कॅपिटल प्रायव्हेट लिमिटेड नोंदणीकृत आणि कॉपॉरेट कार्याल

प्राधिकृत अधिकारी

बी/१७, ४ था मजला, आर्ट गिल्ड हाऊस, फिनिक्स मार्केटसिटी मॉल मागे लाल बहाद्र शास्त्री मार्ग, कुर्ला (पश्चिम), मुंबई-४००००७० शाखा: युनिट क्र. ३बी-४१ ते ४६, ३रा मजला, फिनिक्स पॅरागॉन प्लाझा, लाल बहादूर शास्त्री मार्ग, कुर्ला (पश्चिम), मुंबई ४०००७०, महाराष्ट्र

पीएलपीबीएमयुएम०००२३९३, पीएलएपीएमयुएम०००३२६९ आणि

प्रत्यक्ष कब्जा सूचना जोडपत्र-IV (नियम ८(१)) (स्थावर मिळकतीकरिता)

**त्याअर्थी,** निम्नस्वाक्षरीकारांनी **प्रोफेक्टस कॅपिटल प्रायव्हेट लिमिटेड**चे प्राधिकृत अधिकारी म्हणून सिक्यरिटायझेशन ॲण्ड रिकन्स्टक्शन ऑफ फायनान्शियल ॲसेटस ॲण्ड एन्फोर्समेंट ऑफ सिक्यरिटी इंटरेस्ट ॲक्ट, २००२ (५४ सन २००२) अन्वये आणि सिक्युरिटी इंटरेस्ट (एन्फोर्समेंट) रुल्स २००२ च्या कलग १३(१२) सहवाचित नियम ३ अन्वये प्रदान केलेल्या अधिकाराचा वापर करून संदर सूचना प्राप्त झाल्याच्य तारखेपासून ६० दिवसात <mark>जून १०, २०२१ रोजीस रु. १,८९,०९,५५४.००/- (रुपये एक कोटी</mark> **एकोणनव्वद लाख नऊ हजार पाचशे चोपन्न मात्र)** अशी सूचनेत नमूद केलेली रक्कम चुकती करण्यासाठी ग़लील नमुद **कर्जदार/सह–कर्जदार/हमीदार/गहाणवटदार** यांना बोलविण्यासाठी **दिनांक जून १०, २०२१** 

पीएलपीटीएमयुएम०००३९६६

W .			, 1-13		
०९	जून २०२१ रोजीस थकीत	रु. १	,८९,०९,५५४.००/- (रुपये एक कोटी एकोणनव्वद लाख		
रक्कम		नऊ ह	जार पाचशे चोपन्न मात्र)		
कर्जव	रार/सहकर्जदार/ गहाणवटदा	र (''क	<b>र्जदार'')</b> चा तपशिल		
अ.	कर्जदार/सहकर्जदार/	/	पत्ता		
क्र.	गहाणवटदाराचे नाव	•			
8	१. शैलेश जोखनराम यादव	प्रोप्रा.	शॉप क्र. २१७-२२०, स्वानंद शॉपिंग सेंटर, बी केबिन रोड, २ रा		
	प्रेमा ग्रुप ट्युशन		मजला, रेल्वे स्टेशन जवळ, एक्सिस बँक वर, अंबरनाथ पूर्व,		
	२. सौ. शशिकलादेवी र	यादव,	जिल्हा ठाणे ४२१५०१		
	शैलेश यादव यांची पत्नी		शॉप क्र. ३, तळमजला, शिव दर्शन अपार्टमेंट, गट क्र. ५७, हिस्सा		
	३. श्री. मुकेश जोखन यादव		क्र. पी, प्लॉट क्र. ३, गाव मोरिवली, अंबरनाथ (पूर्व), ठाणे ४२१		
	४. श्री. शैलेश जोखनराम या	दव	५०१.		
	५. श्री. राकेश जोखन यादव		फ्लॅट क्र. १, तळमजला, ओम शिव दर्शन अपार्टमेंट, गट क्र. ५७,		
	६. सौ. सुनिता राकेश यादव		हिस्सा क्र. पी, प्लॉट क्र. ३, गाव मोरिवली, अंबरनाथ (पूर्व),		
	७. श्री. सुनिल राकेश यादव		ठाणे ४२१ ५०१.		
	८. सौ. प्रेमादेवी जोखन यादव		कताहीत खास, जौनपुर, कताहीत, बी केबीन रोड, सिटी हॉस्पिटल		
			समोर, अंबरनाथ पूर्व, अंबरनाथ, जिल्हा ठाणे, महाराष्ट्र		
			४२१५०१.		
			हाउस क्र. २६६४, बुवापाडा, गोकुळ हॉटेल, अंबरनाथ पश्चिम,		
			अंबरनाथ, जिल्हा ठाणे, महाराष्ट्र ४२१५०१.		

वरील सदर कर्जदार यांनी वरील सदर रक्कम चकती करण्यास कसर केली आहे म्हणन कर्जदार/सहकर्जदार हमीदार/गहाणवटदार आणि सर्वसामान्य जनतेला सूचना याद्वारे देण्यात येते की, निम्नस्वाक्षरीकारांनी २० मे, २०२३ रोजी सदर ॲक्टच्या कलम १४ अन्वये क्री. एम ए. क्र. २५४८/२०२२ मध्ये २०.१२.२०२२ दिनांकीत आदेश मुख्य न्याय दंडाधिकारी च्या अनुपालनात आणि सदर ॲक्टच्या कलम १३(४) सहवाचता नियमावलीच्या नियम ८ अन्वये यांना प्रदान केलेल्या अधिकाराचा वापर करून येथील परिशिष्टात वर्णिलेल्या स्थावर मिळकतीचा **(''स्थावर** मिळकत'') प्रत्यक्ष कब्जा घेतला आहे.

इतर पत्ते दिनांक जून १०, २०२१ रोजीच्या सदर मागणी सूचनेत नमुद केलेले आहेत

विशेषतः कर्जदार/सहकर्जदार/हमीदार/गहाणवटदार आणि सर्वसामान्य जनतेला याद्वारे सावधान करण्यात येते की, त्यांनी वरील सदर स्थावर मिळकतीसह व्यवहार करू नये आणि मिळकतीसह केलेला कोणताही व्यवहार हा ०९ जून, २०२१ रोजीस रु. १,८९,०९,५५४.००/- (रुपये एक कोटी एकोणनव्वद लाख नऊ हजार **पाचशे चोपन्न मात्र)** आणि त्याच्या वसुलीपर्यंत त्यावरील देय पुढील व्याज या एकूण रकमेकरिता **प्रोफेक्टस कॅपिटल प्रायव्हेट लिमिटेडच्या** प्रभाराच्या अधिन राहील

कर्जदार/सह-कर्जदार/हमीदार/गहाणवटदार यांचे तारण मत्ता विमोचनासाठी उपलब्ध वेळेच्या संदर्भात ॲक्टच्य कलम १३(८) च्या तरतुदींकडे लक्ष वेधण्यात येत आहे.

#### स्थावर मिळकतीचे वर्णन

मिळकत क्र. १: नोंदणीकृत जिल्हा ठाणे आणि उप नोंदणीकृत जिल्हा उल्हासनगर, महाराष्ट्र मध्ये गाव कोहोज, खंटवली, अंबरनाथ पूर्व, तालका अंबरनाथ, जिल्हा ठाणे येथे स्थित सीटीएस क्र. ५१२७ स्वानंद शॉपिंग सेंटर को . गॉपरेटीव्ह हाऊसिंग सोसायटी नावे ज्ञात सोसायटीमदध्ये स्वानंद शॉपिंग सेंटर नावे ज्ञात इमारतीमध्ये २ मजल्यावर मिळकत धारक ऑफिस क्र. २१७, २१८, २१९ आणि २२०, मोजमापित ३५०,२८३,२८३ आणि ३२६ चौ.फ. चटई क्षेत्र चे सर्व ते भाग आणि विभाग.

मेळकत क्रे. २: उप नोंदणीकृत जिल्हा उल्हासनगर आणि नोंदणीकृत जिल्हा ठाणे महाराष्ट्र ४२१५०१ मध्ये गाव अंबरनाथ नगरपालिकेमध्ये जमीन धारक गट क्र. ५७, हिस्सा क्र. भाग, प्लॉट क्र. ३, गाव मोरिवली येथे स्थित ओम शिवदर्शन को–ऑपरेटीव्ह हाऊसिंग सोसायटी लि. नावे ज्ञात सोसायटीमध्ये शिवदर्शन अपार्टमेंट नावे ज्ञात इमारतीमध्ये तळमजलावर मिळकत धारक फ्लॅट क्र. १, मोजमापित ६३० चौ.फू. बिल्ट अप क्षेत्रचे सर्व ते भाग आणि विभाग श्री.प्रशांत भादीवे

दिनांकः २७.०५.२०२३ प्राधिकृत अधिकारी प्रोफेक्टस कॅपिटल प्रायव्हेट लिमिटेड करीता

6MAX | INDIA LIMITED

1 Total income from operations (net)

Date: May 25, 2023

Place: Noida

जाहीर नोटीस

सर्व लोकांना हया नोटीसीने कळविण्यात येते की

गाव मौजे नागले. ता. वसई. जि. पालघर येथिल

मगपन कमांक व उपविभाग • २५/१/१ क्षेत्र

.आर.चौ.मी) ०.५२.००, पो.ख. (हे.आर.

ग्रौ.मी) ०.३१.००, एकुण क्षेत्र (हे.आर.चौ.मी

.८३.००. आकारणी ०.६१ (रु.पै.). ही संपर्ण जिम

मिळकत १) अनवर हसेन फारूख खान २) अब्दुल

ाझीक मस्ताक अहमद आणि ३)देवेंद्र माणिकप्र

सामंत यांच्या सामाईक मालकी आणि

कब्जेवहीवाटीची आहे. तरी त्यातील आमचे अशिल

देवेंद्र माणिकप्रभ सामंत यांनी आपले हिश्याती

निमन मिलकत विकत देण्याचे मान्य व कबल के

आहे. तरी सदर जिमन मिळकतींवर कुणाही इसमाच

अथवा संस्थेचा वारसाहक्क अधिकार वा अन

हक्क हितसंबंध, दावा, गहाण, दान, तारण, बोजा

विक्री,वहीवाट,ताबा,बक्षीस,पोटगी,टाच वा अन्य

हक्क हितसंबंध असेल तर त्यांनी सदर नोटीस प्रसिद्ध

. प्रालेनंतर १४ दिवसाचे आत निम्नस्वाक्षरीकारांच्या

ग्वालील पत्त्यावर लेखी कागदपत्रांच्या पराव्यासह

कलवावे लेखी कागरोपनी प्राच्यावीना आलेल्या

हरकतींची दखल घेतली जाणार नाही व कणाचाही

तसा हक्क हितसंबंध नाही व असल्यास तो सोडन

दिला आहे असे समजण्यात येईल, हयाची कृपया

पत्ता : ऑफीस नं. २१०, मेहता चेंबर , शबरी हॉटेलच्या

वर, रेल्वे स्टेशन समोर, आचोळे रोड, नालासोपा

सार्वजनिक सूचना

यांच्या मालमत्तेच्या संदर्भात त्यांच्या हक्कांच व नामाधिकाराचा तपास करीत आहोत. कांदिवली गावातील सीटीएस क्र. ३४३/२

कांदिवली सहकारी औद्योगिक वसाह

मधील भखंड क्र. १३५ - सीडी. क्षेत्र समा

८५६ चौ. मी., व त्यावरील सुमारे २२५०

चौरस फूट चटई क्षेत्रफळ असलेली ग्राउंड

प्लस एक मजली इमारत (सदर मालमत्ता)

तसेच कांदिवली को-ऑपरेटिव्ह इंडस्ट्रियल

इस्टेट लिमिटेड (नोंदणी क्र

बीओएम/डब्ल्यू-आर/आरएसआर/

एसआर/११६१/२००२-२००३) ह्य

सोसायटीचे दिनांक ०९.०१.२००७ रोजीचे

शिअर सर्टिफिकेट क्र. केसीआयइएल/ क्र

३०९ द्वारे प्रत्येकी रु. १००/- चे क्रमांक

२२४१ ते २२५० असणारे १० शेअर्स (सदर

रोअर्स). सदर मालमत्ता आणि सदर शेअस

कोणत्याही व्यक्तींचा सदर मालमत्ता किंव

सदर शेअर्स संदर्भात विक्री ,देवाणघेवाण

भेट, गहाण, भार, ट्रस्ट, वारसाहक

देखभाल, ताबा, भाडेपट्टा, धारणाधिकार

वहिवाट किंवा कोणत्याही स्वरूपाचे हक्त/

अधिकार असल्यास त्यांनी या सूचनेच्य

प्रकाशनच्या तारखेपासून १४ (चौदा)

दिवसांच्या कालावधीत खाली सही करणा यांच्याकडे सर्व आधारभूत वैध,

परिणामकारक दस्तावेजांसह प्रस्तुत करावा,

अन्यथा कोणाचेही कोणतेही हक्क, दावे किंव निर्बंध नसल्याचे गृहीत धरले जाईल.

हस्तांतरित करण्याचा हेत् आहे.

श्रीमती देलीशिया नरेश छाब्रिया

(प्), ता. वसई, जि. पालघर ४०१२०९

सही

ॲड. केतन बारोट

प्रंबंधितांनी नोंद घ्यावी.



न्याअर्थी

punjab national bank

खात्यासमोर नमद तारखेची मागणी सचना जारी करण्यात आली होती.

२रा मजला, अमन चेंबर, वीर सावरकर मार्ग, प्रभादेवी, मुंबई ४०० ०२५. ईमेल: cs4 दूर. क्र.: ०२२-४३४३४६३०, ४३४३४६६३

जोडपत्र-१५ (सुधारित एसआय-१० बी)

### कब्जा सूचना

(स्थावर मिळकतीकरीता)

पंजाब नॅशनल बँक /पंजाब नॅशनल बँकचे प्राधिकृत अधिकारी यांनी सिक्युरिटायझेशन ॲण्ड रिकन्स्टक्शन ऑफ फायनान्शियल ॲसेटस ॲण्ड एन्फोर्समेंट ऑफ सिक्युरिट इंटरेस्ट ॲक्ट, २००२ अन्वये आणि सिक्युरिटी इंटरेस्ट (एन्फोर्समेंट) रूल्स २००२ च्या कलम १३ अन्वये प्रदान केलेल्या अधिकाराचा वापर करून सदरह सूचना प्रा माल्याच्या तारखेपासून/सूचनेच्या तारखेपासून ६० दिवसांत प्रत्येक खात्यासमोर नमूद रक्कम अदा करण्यासाठी संबंधित कर्जदारांना बोलाविण्यासाठी योनंतर प्रत्येक

सदरहु कर्जदारानी रक्कम अदा करण्यास कसूर केलेली आहे म्हणून कर्जदार आणि सर्वसामान्य जनतेला सूचना याद्वारे देण्यात येते की, निम्नस्वाक्षरीकारांर्न सेक्युरिटी इंटरेस्ट (एन्फोर्समेंट) रूल्स २००२ च्या नियम ८ सहवाचता सदरहू अधिनियमाच्या कलम १३ च्या उप-कलम (४) अन्वये त्यांना प्रदान केलेल्य अधिकाराचा वापर करून येथील खालील वर्णिलेल्या मिळकतीचा कब्जा २४ मे, २०२३ रोजीस घेतलेला आहे.

विशेषतः कर्जदार आणि सर्वसामान्य जनतेस याद्वारे सूचना देण्यात येते की, सदर मिळकतीशी कोणताही व्यवहार करू नये. सदर मिळकतीशी केलेला कोणताही व्यवहार हा पंजाब नॅशनल बँकेच्या रक्कम आणि त्यावरील व्याजाच्या भाराअधीन राहील.

अ. क्र.	शाखेचे नाव	खात्याचे नाव	कर्जदाराचे नाव (मिळकतीचे	गहाण मिळकतीचे वर्णन	मागणी सचनेची	कब्जा सूचना	मागणी सूचनेच्या तारखेरोजीस थकबाकी	प्राधिकृत अधिकाऱ्यांचे
yn.	गाप	नाप	मालक)	ामळकताच चणन	तारीख	तारीख	रक्कम (रू.)	नाव
			माराजा)		MIKIGI	mag	(an-1 (k-1.)	गाज
٤.	मुंबई	श्री. नितिन	श्री. नितिन	समभाग गहाण फ्लॅट क्र. १०२, १ला	०९.०२.२०२३	२४.०५.२०२३	७२,६८,९२०.६४	श्री. सुनिल
	बीकेसी	किसान दळवी	किसान दळवी	मजला, बिल्डिंग क्र. ए१, उन्नती वुड्स ए				कुमार, सीएम
		आणि सौ.	आणि सौ.	सीएचएसएल., उन्नती बुड्स फेज-१,				_
		रूपाली	रूपाली नितिन	कवेसार, सरस्वती विद्यालय समोर, घोडबंदर				
		नितिन दळवी	दळवी	रोड, ठाणे पश्चिम-४००६०१ समाविष्टीत				
				मिळकतीचे सर्व ते भाग आणि विभाग.				

तरण मत्तेच्या भरण्याकरिता उपलब्ध वेळेच्या संदर्भात ॲक्टच्या कलम १३ च्या पोटकलम (८) च्या तरत्**दींकडे कर्जदार/हमीदार/गहाणदारांचे** लक्ष वेधून रेतले जात आहे

> सही/ म्ख्य व्यवस्थापव प्राधिकृत अधिकारी पंजाब नॅशनल बँक

ठिकाण: मुंबई

# Dhanlaxmi Fabrics Ltd.

BSE Code: 521151

CIN: L17120MH1992PLC068861

Regd. Off: at Bhopar Village, Manpada Road, Dombivli (E), Thane, Maharashtra – 421204. Corp. Off: 401, Kailash Corporate Loungh, Opp Kailiash Business Park, Vikroli (West), - Mumbai - Maharashtra – 400079 Tel No: 0251-2870589| Email Id: info@dfl.net.in | Website: www.dfl.net.in Extract of Standalone Audited Financial Results for the quarter and year ended 31st March, 2023

(Rs. In Lakhs except EPS) Particulars 1 4 1 Quarter Year Corresp Ended 3 Months Ended Year Ended Ended 31.03.2023 31.03.2023 31.03.2022 31.03.2022 (Audited) (Audited Audited (Audited) 2290.35 otal income from operations & other revenue 1583 95 7886.9 6599.2 let Profit / (Loss) (before tax and/or extraordinary items) let Profit / (Loss) for the period before tax (after (38.7 95.93 98.96 74.30 xtraordinary items) let Profit/ (Loss) after tax (after extraordinary items 76 94 (26.40 54 06 otal Comprehensive income for the period [comprising profit/(loss) 71.74 54.06 (26.40)76.94 or the period (after tax) and other comprehensive income (after tax)] 858.11 858.11 quity Share Capita rves (excluding Revaluation Reserve as shown in the 4474 08 4402.35 Balance Sheet of previous year) arnings Per Share (of 10/- each) (for continuing and iscontinued operations) (0.31) 0.84 0.90

Note: 1). The above Standalone Audited financial results for the quarter and year ended 31.03.2023 have been reviewed by Auditors Audit Committee in their meeting held on 26th May, 2023 and have been approved by the Board of Directors in their meeting held on 26th May, 2023. 2). The above is an extract of the detailed format of year ended Financial Results filed with the Stock Exchanges under Regulation 33 of the SEBI (Listing and Other Disclosure Requirements) Regulations, 2015. The full format of the quarter and year ended Financial Results are available on the Stock Exchange website, (www.bseindia.com) and on the Company's website (www.dfi.net.in).

Extract of Consolidated Audited Financial Results for the quarter and year ended 31st March, 2023

(Rs. in Lakins except i								
Particulars	Quarter	Year		Corresponding				
	Ended	Ended	3 Months Ended	Year Ended				
	31.03.2023	31.03.2023	31.03.2022	31.03.2022				
	Audited	(Audited)	(Audited	(Audited)				
Total income from operations & other revenue	1635.52	8544.85		7101.95				
Net Profit / (Loss) (before tax and/or extraordinary items)	(56.72)	108.82		46.32				
Net Profit / (Loss) for the period before tax (after Extraordinary items)	(48.98)	65.55	84.01	90.56				
Net Profit/ (Loss) after tax (after extraordinary items)	(35.75)	36.93	61.29	61.62				
Total Comprehensive income for the period [comprising profit/(loss)								
for the period (after tax) and other comprehensive income (after tax)]	(35.75)	36.93	61.29	61.62				
Equity Share Capital	858.11	858.11	858.11	858.11				
Reserves (excluding Revaluation Reserve as shown in the	0	4637.17	0	4587.49				
Balance Sheet of previous year)								
Earnings Per Share (of 10/- each) (for continuing and								
discontinued operations)								
Basic:	(0.42)	0.43	0.71	0.72				
Diluted:	(0.42)	0.43	0.71	0.72				
Note: 1) The above Consolidated Audited financial results for the quarter and year ended 31.03.2023 have been reviewed by Auditors								

Note: 1). The above Consolidated Audited financial results for the quarter and year ended 31.03.2023 have been reviewed by Auditors Audit Committee in their meeting held on 26th May, 2023 and have been approved by the Board of Directors in their meeting held on 26th May, 2023. 2). The above is an extract of the detailed format of year ended Financial Results filed with the Stock Exchanges under Regulation 33 of the SEBI (Listing and Other Disclosure Requirements) Regulations, 2015. The full format of the quarter and year ended Financial Results are available on the Stock Exchange website, (www.bseindia.com) and on the Company's website (www.dfl.net.in). For Dhanlaxmi Fabrics Ltd.

Sd/-Vinod Jhawar (Managing Director - DIN: 00002903)

Max India Limited CIN:L74999MH2019PLC320039 Registered Office: Plot-167, Floor 1, Ready Money Mansion, Dr. Annie Besant Road, Worli, Mumbai, Maharashtra, India, 400018 Website: www.maxindia.com

#### **EXTRACT OF STATEMENT OF AUDITED FINANCIAL RESULTS** FOR THE QUARTER AND YEAR ENDED MARCH 31, 2023

# Standalone

31.03.2022 31.03.2023 31.03.2022 8.60 9.34 33.04 60.17 51.47 213.45 2. Net Profit/(loss) for the period (before Tax, Exceptional and/or Extraordinary items) 1.45 1.25 2.65 6.81 (4.99)(3.02)3. Net Profit/(loss) for the period before tax (after Exceptional and/or Extraordinary items) 1.25 2.65 11.31 1.45 (4.99)(3.02)4. Net Profit/(loss) for the period after tax (after Exceptional and/or Extraordinary items) 0.87 12.16 (4.18)(10.40)1.90 (1.08)5. Total comprehensive income for the period (Comprising Profit/(Loss) for the period 0.82 1.93 12.08 (4.01)(0.77)(10.10)43.03 43.03 53.79 43.03 53.79 43.03 7. Reserves excluding revaluation reserve as per balance sheet of previous accounting 814.78 499.07

8. Earnings per share (of Rs. 10 each) (not annualised for the quarter) a) Basic (Rs.) b) Diluted (Rs.)

(after tax) and Other Comprehensive Income (after tax)

6. Paid-up equity share capital (Face Value Rs. 10 Per Share)

Place: Mumbai

Date: 27.05.2023

0.18 0.35 2.56 (0.88)(0.20)(2.18)0.18 0.35 2.55 (0.87)(0.20)(2.17)The above is an extract of the detailed format of audited financial results for the quarter and year ended March 31, 2023 filed with the Stock Exchanges under Regulation 33 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulation 2015. The full format of unaudited financial results for the quarter and year ended March 31, 2023 are available on the Stock Exchange

By Order of the Board

(Rs. in Crores)

Consolidated

websites (www.nseindia.com and www.bseindia.com) and on the Company's website (www.maxindia.com).

**ANTARA** 

Rajit Mehta Managing Director DIN: 01604819

## **Starlog Enterprises Limited**

501, Sukh Sagar, N. S. Patkar Marg, Mumbai – 400007 Tel: 022- 69071234 Fax: 022-23687015 Email: hq@starlog.in, Web: www.starlog.in CIN: L63010MH1983PLC031578

EXTRACT OF STATEMENT OF AUDITED STANDALONE AND CONSOLIDATED FINANCIAL RESULTS FOR THE QUARTER AND YEAR ENDED 31ST MARCH 2023

₹. In Lakhs except per share da

	STANDALONE				CONSOLIDATED					
	QUARTER ENDED		YEAR ENDED		QUARTER ENDED			YEAR ENDED		
								31.03.2022		
Particulars	IND-AS	IND-AS	IND-AS	IND-AS	IND-AS	IND-AS	IND-AS	IND-AS	IND-AS	IND-AS
	Unaudited		Unaudited	Audited	Audited	Unaudited	Unaudited	Unaudited	Audited	Audite
. Revenue from Operations	158.56	184.62	300.24	801.49	1,448.24	236.58	339.64	4,364.61	4,686.51	17,876.
. Profit/(Loss) before exceptional items and tax	24.42	(272.78)	(741.49)	(1,534.36)	(2,950.67)	657.35	616.52	(1,069.77)	(490.02)	(5,210.4
. Profit/(Loss) before tax	8.11	(155.60)	(1,181.41)	3,554.82	(2,671.45)	797.09	567.90	(1,509.68)	8,652.39	(4,931.2
. Profit/(Loss) after tax	8.11	(155.60)	(1,181.41)	3,564.41	(2,671.45)	750.82	567.52	(1,541.20)	8,603.02	(4,966.0
. Total Other Comprehensive income (net of tax)	0.02	0	(14.47)	0.02	(14.47)	0.02	0	(4.87)	0.02	(4.8
i. Total Comprehensive income for the period										
(Comprising Profit / (Loss) and Other Comprehensive										
Income for the period)	8.13	(155.60)	(1,195.88)	3,564.43	(2,685.92)	750.84	567.52	(1,546.07)	8,603.04	(4,970.9
. Paid Up Equity Share Capital (Face Value ₹10/- Each)	1,197.00	1,197.00	1,197.00	1,197.00	1,197.00	1,197.00	1,197.00	1,197.00	1,197.00	1,197.
. Earnings per equity share										
(for continuing and discontinued operations)										
(NotAnnualised) (In₹)										
a. Basic	0.07	(1.30)	(9.87)	29.79	(22.32)	6.42	4.68	(11.30)	72.03	(32.
b. Diluted	0.07	(1.30)	(9.87)	29.79	(22.32)	6.42	4.68	(11.30)	72.03	(32.

The above is an extract of the detailed format of Quarterly Financial Results for the quarter & year ended 31st March, 2023 filed with the Stock Exchaneges under Regulation 33 of the SEBI (Listing and Other Disclosure Requirements) Regulations, 2015. The full format of the Financials Results is available on the Bombay Stock Exchange website (www.bseindia.com

> SD/ Saket Agarwa Managing Director (DIN 00162608)

- ९, रिद्धी एव्हेन्यू, सत्व हॉटेल जवळ, चिक्रवाडी, बोरिवली(प.), मुं.-४०० ०९२.

Place: Mumbai Date:25.05.2023

दिनांक २७.०५.२०२३ ॲड. माधवी चौधरी लेक्स विधान

and also on the Company's website www.starlog.in For Starlog Enterprises Limited